

संज्ञा कु संकेता कु - 201210041503391101

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी  
मंडळावर प्रशासन / कार्मिक अधिकारी व लेखा अधीक्षक  
ही दोन पदे कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

शासन निर्णय क्रमांक : इमारत २०१२/प्र.क्र.८६/कामगार ७-अ

मंत्रालय, मुंबई- ३२.

दिनांक : १ ऑक्टोबर, २०१२

- वाचा-** १) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग अधिसूचना क्रमांक: बीसीए २००९/क्र.८/कामगार ७अ,  
दिनांक १.५.२०११ इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती)  
अधिनियम १९९६
- २) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक सीबीई १८९३/प्र.क्र.३८/९३/तेरा,  
दि.१५.२.१९९५
- ३) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक आरईएम १५०९/प्र.क्र.५८/२००९/१३,  
दि.१४.१.२०१०
- ४) कामगार आयुक्तांचे पत्र क्रमांक काआ/इवइबांकाकमा/२०१२/कार्या-३०/९६,  
दिनांक २३.५.२०१२

**प्रस्तावना :-** कामगार आयुक्त यांनी दि. २३.५.२०१२ पत्रानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर प्रशासकीय/कार्मिक अधिकारी व लेखा अधीक्षक ही दोन पदे सद्यःस्थितीत कामगार उपायुक्त किंवा तत्सम पदावरून सेवानिवृत्त झालेल्या व लेखा विषयक अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांमधून आणि वर्तमान पत्रातून जाहिरात देवून भरण्याबाबतची परवानगी देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याकरीता मंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. केंद्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियम व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ ची अंमलबजावणी योग्यरितीने झाली नसल्याने नॅशनल कॅम्पेन कमिटी फॉर सेंट्रल लेजिस्लेशन ऑन कन्स्ट्रक्शन लेबर यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्र. ३१८/२००६ च्या याचिकेमध्ये दिनांक ७.२.२०११ रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळेस मा. सर्वोच्च न्यायालयाने मंडळ स्थापन करणे, जमा झालेल्या उपकारासंबंधी ठेवलेल्या लेख्यांचे दोन महिन्यात लेखा परिक्षण करून घेण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार महालेखापालांना विनंती केली असता त्यांनी प्रथम सन २००७ पासून लेखे तयार करून लेखापरिक्षणासाठी पाठविण्याबाबत कळविले आहे. तसेच, उपकरही मोठ्या प्रमाणात गोळा होत असल्याने प्रथमपासून त्यासंबंधातील लेखे योग्यरितीने ठेवणे व जतन करणे आवश्यक आहे. मंडळाकडे सध्या कर्मचारीवृंद नसल्याने

सदरील कार्यवाही करणे शक्य होत नाही. याबाबतची तातडी पाहता खालील पदे तातडीने मंजूर करण्याचे शासनाच्या विचारीधीन होते.

### शासन निर्णय :-

केंद्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती ) अधिनियम १९९६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ उपरोक्त संदर्भ क्रमांक १ नुसारच्या अधिसूचनेन्वये स्थापन करण्यात आले आहे. उपरोक्त वस्तुस्थिती पाहता सदर शासननिर्णयान्वये कामगार आयुक्त तथा अध्यक्ष इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ यांच्या दिनांक २३.५.२०१२ च्या प्रस्तावातील विनंतीनुसार सदर मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराचे लेखे ठेवण्यासाठी व त्याचे लेखापरिक्षण करण्याकरीता उपरोक्त संदर्भ क्रमांक २ व ३ मधील अटी व शर्तीच्या अधिन राहून, तसेच मागील ५ वर्षात जेवढे पात्र व्यक्ती सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्यासाठी वर्तमान पत्रात जाहिरात देवून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर प्रशासकीय/कार्मिक अधिकारी आणि लेखा अधीक्षक ही दोन पदे तात्पुरत्या स्वरूपात पुढील सहा महिन्यांकरीता भरण्यास शासन खालील अटी व शर्तीवर मंजूरी देत आहे.

१. सदर पदावर पुर्ननियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याला शासनाच्या विहित नियमानुसार दरमहा मानधन निश्चित करण्यात यावे.
२. त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्याचा उल्लेख त्यांच्या नियुक्ती पत्रात करणे बंधनकारक राहील.
३. सहा महिन्यांनंतर त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या नियुक्ती पत्रात करणे बंधनकारक राहील.
४. अशा प्रकारे नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्याला मानधनाव्यतिरिक्त कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत.
५. अशा प्रकारे नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्याला मंडळाने जाहिर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त अर्जित रजा, नैमित्तिक रजा, किरकोळ रजा व अन्य कोणत्याही रजा अनुज्ञेय राहणार नाहीत.
६. अशा प्रकारे नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्याला भविष्य निर्वाह निधी, उपदान तसेच सानुग्रह अनुदान अनुज्ञेय राहणार नाहीत.
७. अशा प्रकारे नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्याला पदोन्नती किंवा तत्सम कायदेशीर अधिकार राहणार नाहीत.
८. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती ) अधिनियम, १९९६ च्या कलम २४ (३) नुसार मंडळ कोणत्याही आर्थिक वर्षात योजनांच्या अंमलबजावणीपोटी खर्च केलेल्या एकूण रक्कमेच्या निव्वळ ५ टक्के रक्कम, मंडळ सदस्य व अधिकारी यांना देय असलेले भत्ते तसेच पगारापोटी प्रशासकीय व अन्य प्रशासकीय बाबींकरीता व मंडळ बैठकीकरिता खर्च करू शकेल.

९. सदर प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक सीबीई १८९३/प्र.क्र.३८/९३/तेरा, दि.१५.२.१९९५ व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक आरईएम १५०९/प्र.क्र.५८/२००९/१३, दि.१४.१.२०१० मधील तरतुदींचे पालन करावे.


सदर दोनही पदे वर्तमानपत्रात जाहिरात देवून कामगार आयुक्त तथा अध्यक्ष इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अधिपत्याखालील निवड समितीमार्फत निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. निवड प्रक्रिया शासनाच्या विहीत कार्यपद्धतीनुसार व प्रचलित नियमानुसार करण्याची दक्षता संबंधित निवड समिती घेईल.

उपरोक्त दोनही पदाचा खर्च इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या निधीतून करावा.

हे आदेश सामान्य प्रशासन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ७०९/१५०, दिनांक २१.७.२०१२ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २५०/१२/व्यय १६, दिनांक २२.८.२०१२ अन्वये आणि या विभागांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

आपला विश्वासू,



(सोमनाथ पोटेरे)

कार्यासन अधिकारी

प्रत-

कामगार आयुक्त, कामगार भवन, दुसरा मजला, ई ब्लॉक, सी- २०, बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स, सिटी पार्कजवळ, बांद्रा (पू), मुंबई. ५१

विकास आयुक्त (असंघटीत कामगार), कामगार भवन, दुसरा मजला, ई ब्लॉक, सी- २०, बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स, सिटी पार्कजवळ, बांद्रा (पू), मुंबई. ५१

अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, कामगार भवन, ई ब्लॉक, सी- २०, बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स, सिटी पार्कजवळ, बांद्रा (पू), मुंबई. ५१

महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा अनुज्ञेयता व लेखा परिक्षा) मुंबई/नागपूर

अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई

निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई

कक्ष अधिकारी (व्यय -१६), वित्त विभाग, मंत्रालय मुंबई

निवडनस्ती.